

Time : 2 hrs.

CODE - OXIDE

Marks : 50

- N.B 1) Question No.1 is compulsory.
2) Attempt any 3 from the remaining.
3) Figures to right indicates marks

Q.1 Explain the following terms (any 7)

14

- 1) Behaviourism
- 2) Structuralism
- 3) Nodes of Ranvier
- 4) Myelin Sheath
- 5) Sleep apnea
- 6) Insomnia
- 7) Implicit memory
- 8) Forgetting
- 9) Consciousness
- 10) Dream

Q.2 Define psychology & discuss the sub-fields. of psychology.

12

Q.3 Explain the structure & function of a Neuron.

12

Q.4 How REM sleep differs from NREM sleep.

12

Q.5 Discuss the process of classical conditioning of learning.

12

Q.6 Which are the different ways, by which memory can be improved.

12

Q.7 Write Notes on (any two)

12

- 1) Psychoanalysis
- 2) The autonomic Nervous system
- 3) Meditation
- 4) Insight learning.
- 5) Three memory stores.

वेळ - २ तास

गुण-५०

सूचना - १) प्रश्न क्र. १ अनिवार्य.

२) उर्वरित प्रश्नांनपैकी ३ प्रश्न सोडवावे.

३) उजवीकडील अंक गुण दर्शवितात.

प्र.१ खालील संकल्पना स्पष्ट करा. (कोणत्याही सात)

१४

१) वर्तनवाद.

	३) नोऽस् ऑफ रॅनवीअर	
	४) मायलीन शीथ	
	५) स्लीप अॅपनीआ	
	६) इनसोमनीआ (निद्रानाश)	
	७) सूचित स्मृती	
	८) विस्मरण	
	९) जाणीव (संज्ञा)	
	१०) स्वप्न	
प्र.२	मानसशास्त्राची व्याख्या करा व मानसशास्त्रातील उप-शाखांची चर्चा करा	१२
प्र.३	नसपेशींचे कार्य व रचना स्पष्ट करा.	१२
प्र.४	आर. इ. एम. व एन. आर. इ. एम. यामधील फरक स्पष्ट करा.	१२
प्र.५	अध्ययनाच्या 'अभिजात अभिसंधनाच्या प्रक्रियेवर चर्चा करा	१२
प्र.६	स्मृती सुधारणे ची विविध मार्ग विविध मार्ग कोणते ?	१२
प्र.७	कोणत्याही (दोहोंवर) टीपा लिहा.	१२
	१) सायकोअॅनालिसेस्	
	२) नसपेशींची यंत्र रचना	
	३) ध्यान	
	४) पूर्ण ज्ञान अध्ययन	
	५) स्मृतीचे तीन संचय	
